

Date: April 27,2022

The Manager
Listing Department
Bombay Stock Exchange Limited
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400001

Name of Scrip: Krishna Ventures Limited

Scrip Code: 504392

Dear Sir/Madam,

Sub: Publication of newspaper advertisement for the Extraordinary General Meeting of the Company

In terms of Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 (SEBI LODR), please find enclosed herewith the copies of the advertisement published on April 27, 2022 in -'Business Standard'(English Language) and 'Pratahkal' (Marathi Language) newspapers in connection with the Extraordinary General Meeting of the Company scheduled to be held on Friday, May 20, 2022. Further, the copies of the newspaper publication are also available on the website of the Company at http://www.krishnaventures.info/

We request you to take the above on record and disseminate it to the stakeholders.

Thanking you. Yours faithfully,

For Krishna Ventures Limited

For KRISHNA VENTURES LIMITED

(NEERAJ GUPTA) Managing Director DIN: 07176093

## TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

Elphinstone Building, 10 Veer Nariman Road, Mumbai 400 001.

Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917

CIN: L67200MH1937PLC002622 e-mail ticl@tata.com website: www.tatainvestment.com

Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022

(Rs. in crores,

	Particulars	Standalone				Consolidated					
		Quarter ended		Year Ended		Quarter ended		Year Ended			
		31-03-2022	31-03-2021	31-12-2021	31-03-2022	31-03-2021	31-03-2022	31-03-2021	31-12-2021	31-03-2022	31-03-2021
1	. Total Income	46.27	24.73	52.56	253.52	140.16	52.01	30.94	50.97	254.00	163.27
2	. Net Profit for the period before Tax	40.17	20.15	46.62	228.09	120.01	28.84	6.82	50.68	245.92	167.42
3	. Net Profit for the period after Tax	33.02	16.51	36.83	201.36	108.83	20.23	2.80	39.73	214.46	154.63
4	. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit										
	after tax and Other Comprehensive Income (after tax)]	1,160.76	1,322.87	460.75	5,544.07	6,227.32	1,150.49	1,310.91	463.73	5,558.35	6,273.73
5	. Equity Share Capital	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60
6	. Earnings Per Share (before and after extraordinary items)										
	(of Rs.10/- each)										
	Basic / Diluted (in Rs.)	6.53	3.26	7.28	39.80	21.51	3.98	0.53	7.87	42.34	30.44
No	Notes										

Quarter ended 31-03-2022 | 31-03-2021 | 31-12-2021 |

The Board of Directors at its meeting held on 25th April, 2022, has recommended a dividend of Rs. 55.00 (550%) [previous year Rs. 24.00 (240%)] per Ordinary share of Rs. 10.00 each.

14,110.21

2.789.00

19,532.85

3.861.00

The above is an extract of the detailed format of guarter and year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter / year ended Financial Results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and also or Company's website www.tatainvestment.com.

18,372.09

3.631.00

**Tata Investment Corporation Limited** 

(Noel N. Tata)

Chairman **DIN 00024713** 

Mumbai, 25th April, 2022

Total Equity (post tax) (Rs. in crores)

Total Equity per share (post tax)

E-AUCTION SALE NOTICE SABER PAPER BOARDS PRIVATE LIMITED (In Liquidation)
[SPBPL] CIN: U21015PB1996PTC019227

Liquidator of SPBPL hereby invites, Eligible Bidder(s) for participation in E-auction Sale of Assets of SPBPL, listed herein, on 'As is Where is, Whatever There is and Without Recourse' basis as par the schedule listed herein and as per the detailed terms, conditions & process listed in Bid Document which can be downloaded from https://www.bankeauctions.com and https://saberboardscirp.wordpress.com

Lot No.	Description of Assets	Reserve Price (Rs. Lacs)	EMD (Rs. Lacs)	Incremental Bid Amt. (Rs. Lacs)
1.	Kraft Paper Unit and Corrugated Box Unit Land (comprised in title deeds listed hereunder). 8 Building (including structure and sheds) and Entire Plant & Machinery of Kraft Paper Unit and Corrugated Box Unit of Saber Paper Boards Pvt. Ltd. at village Gaunspur, Ludhiana, Punjab – 141011  Deed No. Extent of Land 14331 57 Kanal and 17 Marla 22202 12 Kanal and 6 Marla 22558 12 Kanal and 10 Marla 7 Kanal and 12 Marla TOTAL = 90 Kanal and 5 Marla		147.64	20.00
2.	Land & Building — Kraft Paper Unit Land (comprised in title deeds listed hereunder) & Building (including structure & sheds) of Kraft Paper Unit of Saber Paper Boards Pvt. Ltd. at Village Gaunspur, Ludhiana, Punjab - 141011 Deed No. Extent of Land 22202 12 Kanal and 6 Marla 26558 12 Kanal and 10 Marla 22248 7 Kanal and 12 Marla TOTAL = 32 Kanal and 8 Marla	377.29	37.72	10.00
3.	Land - Kraft Paper Unit Land (comprised in title deeds listed hereunder) of Kraft Paper Unit of Saber Paper Boards Pvt. Ltd. at village Gaunspur, Ludhiana, Punjab-141011  Deed No. Extent of Land 22202 12 Kanal and 6 Maria 225858 12 Kanal and 10 Maria 22248 7 Kanal and 12 Maria	94.65	9.46	5.00
4.	TOTAL = 32 Kanal and 8 Maria Building - Kraft Paper Unit Building (including structure and sheds) of Kraft Paper Unit of Saber Paper Boards PVt. Ltd. at village Gaunspur, Ludhiana, Punjab – 141011	282.64	28.26	5.00
5.	Corrugated Box Unit Land (comprised in title deeds listed hereunder) & Building (including structure and sheds) and Entire Plant & Machinery of Corrugated Box Unit of Saber Paper Boards Pxt. Ltd. at village Gaunspur, Ludhiana, Punjab –141011 Deed No. Extent of Land 14331 57 Kanal and 17 Marla TOTAL = 57 Kanal and 17 Marla	1099.18	109.91	10.00
6.	Land & Building – Corrugated Box Unit Land (comprised in title deeds listed hereunder) & Building (including structure and sheds) of Corrugated Box Unit of Saber Paper Boards Pvt. Ltd. at village Gaunspur, Ludhiana, Punjab - 141011 Deed No. Extent of Land 14331 57 Kanal and 17 Marla	824.28	82.42	5.00

The priority shall be given to bidder of Lot 1 (over other Lots), Lot 2 (over Lot 3 and Lot 4) and Lot 5 (over Lot 6 and Lot 7). Further Lot 3 will be sold only in case bids are received for Lot 4 and Lot 6 will be sold only in case bids are received for Lot 7.

274.90

27.49

5.00

TOTAL = 57 Kanal and 17 Maria

Plant & Machinery – Corrugated Box Unit Entire Plant & Machinery of Corrugated Box Unit of Saber Paper Boards Pvt. Ltd. at

rillage Gaunspur, Ludhiana, Punjab - 141011

E-Auction Schedule: Last Date/ Time for submission of Bid Documents & EMD -16th May 2022 (Monday) by 5:00 p.m. E-Auction Date -18th May 2022 (Wednesday) from 3.00 p.m. to 5:00 p.m. (with unlimited extension of 5 minutes)

Interested applicants are required to deposit EMD amount either through NEFT/RTGS in the Account No. 018463300004326 in name of the beneficiary, Saber Paper Boards Private Limited in Liquidation, Bank Name: Yes Bank, Branch: Netaji Subhash Place, Pitampura, New Delhi 110088, IFSC Code: YESB0000184 or by way of demand draft in favour of Saber Paper Boards Private Limited - In Liquidation drawn on any Nationalised or Scheduled Bank

Interested applicants are advised to refer to Bid Document and submit completed Bid Documents along with proof of deposit of EMD in hard copy to the liquidator and upload on e-auction website https://www.banksauctions.com before the last date/time of bid submission. The applicants may contact Ms. Parul Goyal (Team Liquidator) Email : ip.saberpaperboards@gmail.com Ph. 011-45789408 (0) / +91- 9891501496 or Mr. Vinod Chauhan (Team E-Auction Agency) delhi@c1india.com, Ph. +91-9813887931 for any assistance.

Rean. No: IBBI/IPA-002/IP-N00003/2016-2017/10003 4/2022 Liquidator, Saber Paper Boards Pvt. Ltd. (in Liquidation)
i Email: bajaj.vikram@gmail.com Ph: 011-45789408(0) /9999989408(M)
Office: 308, Pearls Business Park, Netaji Subhash Place, Pitampura, Delhi -110034 Date: 26/04/2022 Place: Delhi

**E-AUCTION SALE NOTICE** (under regulation 32 & 33 of IBBI (Liquidation Process) Regulations, 2016)
SABER PAPERS LIMITED (In Liquidation)
[SPL] CIN: U2IOI2PB2OO7PLCO3I4I6

Liquidator of SPL hereby invites. Eligible Bidder(s) for participation in E-auction Sale of Assets of SPL listed herein, on 'As Is Where Is, Whatever There Is & Without Recourse' basis as per the schedu listed herein & as per the detailed terms, conditions & process listed in Bid Document which can be downloaded from https://www.bankeauctions.com & https://saberpaperscirp.wordpress.com

No.		ription of Assets	(Rs. Lacs)		Amt. (Rs. Lacs
1.		age Hambran, Ludhiana, ered by registered Title Deed:	89.67	8.96	2.00
		Extent of Land			
	8285	4 Kanal and 0 Maria			
	8380	10 Kanal and 19 Maria			
	8381	10 Kanal and 14½ Marla			
	TOTAL = 2	25 Kanal and 13.5 Maria			

Last Date/Time for submission of Bid Documents & EMD: 16-05-2022 (Monday) by 5:00 p.m. E-Auction Date: 18-05-2022 (Wednesday) from 3.00p.m. to 5:00 p.m. (with un extension of 5mins)

Interested applicants are required to deposit EMD amount either through NEFT/RTGS in the Account No. 018463300004346 in name of the beneficiary, Saber Papers Limited - In Liquidation, Bank Name: Yes Bank, Branch: Netaji Subhash Place, Pitampura, New Delhi-110088, IFSC Code: YESB0000184 or by way of demand draft in favour of Saber Papers Limited - In Liquidation drawn on any Nationalised or Scheduled Bank. Interested applicants are advised to refer to Bid Document and submit completed Bid Documents along

with proof of deposit of EMD in hard copy to the liquidator and upload the same on e-auction website https://www.bankeauctions.com before the last date/time of bid submission. The applicants may contact Ms. Parul Goyal (Team Liquidator) – Email : ip.saberpapers@gmail.com Ph: 011-45789408 (0) / +91- 9891501496 or Mr. Vinod Chauhan (Team E-Auction Agency) delhi@c1india.com, Ph:+91-9813887931 for any assistance.

Vikram Bajaj :26/04/2022 Regn. No: IBBI/IPA-002/IP-N00003/2016-2017/10003 :Delhi Emall: bajaj.vikram@gmail.com Ph: 011-45789408(0) /9999989408(M) Office: 308, Pearls Business Park, Netaji Subhash Place, Pitampura, Delhi -110034 Date: 26/04/2022

This is only an advertisement for information purpose and not an offer document announcement. Not for publication, distribution, or release, directly or indirectly into the United States of America or otherwise Outside India. All Capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated February 15, 2022 (the "Letter of Offer" or "LOF") filed with the Stock Exchange namely RSE Limited ("BSE") and the Securities and Exchange Roard of India ("SEBI")

Year Ended

31-03-2022 31-03-2021

14,110.21 2,789.00

19,532.85

3.861.00

## TECHNOLOGIES®

## **ASM TECHNOLOGIES L**

ASM Technologies Limited ("Company" or "Issuer") was originally incorporated as "Advanced Synergic Microsystems Limited" on August 10, 1992 as a public limited company under the Companies Act, 1956 with the Registrar of Companies, Karnataka at Bangalore. Subsequently, pursuant to a special resolution passed in an annual general meeting dated September 29, 2000, the name of our Company was changed to "ASM Technologies Limited" and a fresh certificate of incorporation dated April 9, 2001 consequent on name change was issued to our Company by the Registrar of Companies, Karnataka at Bangalore.

Registered Office: 80/2, Lusanne Court, Richmond Road, Bangalore, Karnataka - 560 025, India. Telephone: +91 80 - 6696 2300/2301 E-mail: info@asmitd.com; Website: www.asmitd.com; Contact Person: Ms. Vanishree Kulkarni, Company Secretary and Compliance Officer; Corporate Identification Number: L85110KA1992PLC013421

## OUR PROMOTERS: 1) RABINDRA SRIKANTAN, 2) PREETI RABINDRA, 3) NIKHIL RABINDRA, 4) AKHIL RABINDRA AND 5) IDS SYSTEMS LLP.

ISSUE OF UPTO 10,00,000 PARTLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10/- EACH ("RIGHTS EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹ 115/- EACH, INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ 105/- PER RIGHTS EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE"), AGGRÉGATING UPTO ₹ 115 MILLION ON A RIGHTS BASIS TO THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 1 (ONE) RIGHTS EQUITY SHARE FOR EVERY 10 (TEN) FULLY PAID-UP EQUITY SHARE(S) HELD BY THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON, MONDAY, MARCH 21, 2022 (THE "ISSUE"). THE ISSUE PRICE FOR THE RIGHTS EQUITY SHARES IS 11.5 (ELEVEN AND HALF) TIMES OF THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 115 OF THE LETTER OF OFFER.

ON APPLICATION, INVESTORS HAD TO PAY ONLY ₹ 35/- PER RIGHTS EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM of ₹ 32/- PER RIGHTS EQUITY SHARE) WHICH CONSTITUTES 30.43% OF THE ISSUE PRICE.

## BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of ASM Technologies Limited wishes to thank all its members and investors for the overwhelming response to the Company's Rights issue of Equity Shares, which opened for subscription on Monday, March 28, 2022 and closed on Monday, April 11, 2022 and the last date for market renunciation of Rights Entitlements was Wednesday, April 06, 2022. Out of the total 3,005 Applications for 45,53,006 Equity Shares (including 1,161 applications for 7,03,493 Equity Shares through the optional mechanism i.e. R-WAP and 1,844 applications for 38,49,513 Equity Shares through Application Supported by Blocked Amount ("ASBA")). Applications for 70,832 Equity Shares were rejected due to technical reasons as disclosed in the LOF. The total number of valid applications received were 2,559 for 44,82,174 Equity Shares, which aggregates to 10,00,000 of the total number of Equity Shares allotted under the Issue. In accordance with the LOF and on the basis of allotment finalized on April 18, 2022 in consultation with the Lead Manager, the Registrar to the Issue and BSE, the Designated Stock Exchange for the Issue, the Company has on April 19, 2022 allotted 10,00,000 Equity Shares to the successful applicants

We hereby confirm that all the valid applications have been considered for Allotment. 1. Information regarding total Applications received (i.e. Application through both ASBA process and R-WAP facility):

Category	Applications Received		Equity Shares Applied for			Equity Shares allotted		
outegory	Number	%	Number	Value (Rs.)	%	Number	Value (Rs.)	%
Shareholders	2,909	96.81%	44,38,955	15,53,63,323.00	97.50%	9,82,737	3,43,95,795.00	98.27%
Renouncees	96	3.19%	1,14,051	39,91,785.00	2.50%	17,263	6,04,205.00	1.73%
Total	3,005	100.00%	45,53,006	15,93,55,108.00	100.00%	10,00,000	3,50,00,000.00	100.00%

Category	No. of valid CAFs (including ASBA applications) received	No. of Equity Shares accepted and allotted against Entitlement (A)	No. of Equity Shares accepted and allotted against Additional applied (B)	Total Equity Shares accepted and allotted (A+B)	
	Number	Number	Number	Number	
Shareholders	2,473	8,47,792	1,34,945	9,82,737	
Renouncees	96	17,263	0	17,263	
Total	2,569	8,65,055	1,34,945	10,00,000	

Intimations for Allotment/refund/rejection cases: The dispatch of allotment advice cum refund intimation and question for rejection, as applicable, to the investors has been completed on April 19, 2022. The instructions to (i) ICICI Bank Limited ("Bankers to the Issue") for processing refund through NACH/NEFT/RTGS/direct credit for Applications using R-WAP facility was given on April 20, 2022 and (ii) SCSBs for unblocking funds in case of ASBA Applications were given on April 18, 2022. The Listing application was executed with BSE on April 20, 2022. The Credit of Equity Shares in dematerialized form to respective demat accounts of allottees was completed with NSDL and CDSL on April 21, 2022 respectively. No physical shares were allotted in the Rights Issue. Pursuant to the listing and trading approvals granted by BSE, the Rights Equity Shares allotted in the issue is expected to commence trading on BSE on or about April 27, 2022. In accordance with the SEBI circular dated January 22, 2020, the request for extinguishment of rights entitlement has been sent to NSDL and CDSL on April 21, 2022. INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE EQUITYSHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGE ONLY IN DEMATERIALISED FORM

DISCLAIMER CLAUSE OF BSE (DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by BSE should not, in any way, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by the BSE Limited, nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The investors are advised to refer to the Letter of Offer in the full text of the "Disclaimer clause of BSE" on page 110 of the Letter of Offer.

REGISTRAR TO THE ISSUE

## **LEAD MANAGER TO THE ISSUE**

### SAFFRON • • • • energising idea

Maharashtra, India.

Date: April 26, 2022

Place: Bangalore

2. Basis of Allotment

SAFFRON CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED 605, Center Point, 6th floor, Andheri Kurla Road, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059,

Telephone: +91 22 49730394 Facsimile: NA E-mail: rights.issue@saffronadvisor.com Website: www.saffronadvisor.com

Investor grievance: investorgrievance@saffronadvisor.com Contact Person: Gaurav Khandelwal SEBI Registration Number: INM 000011211 Validity of Registration: Permanent

## KFINTECH

KEIN TECHNOLOGIES PRIVATE LIMITED Selenium Tower – B. Plot 31 & 32. Gachibowli. Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad 500 032, Telangana, India. Telephone: +91 40 6716 2222/

+91-40-7961 1000 Fmail: asmltd rights@kfintech.com Website: www.kfintech.com investor grievance e-mail: einward.ris@kfintech.com Contact Person: M Murali Krishna. SEBI Registration No.: INR000000221 Validity of Registration: Permanent

## COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER ASM TECHNOLOGIES®

ASM TECHNOLOGIES LIMITED

Registered Office: 80/2, Lusanne Court, Richmond Road, Bangalore, Karnataka - 560 025, India Tel: +91 80 6696 2300 / 2301: E-mail: info@asmltd.com:

Website: :www.asmltd.com. Contact Person: Ms. Vanishree Kulkami, Company Secretary and Compliance Officer

Investors may contact the Registrar to Issue / Compliance Officer in case of any Pre Issue/ Post Issue related problems such as non-receipt of Allotment advice/demat credit etc.

Investors may contact the Registrar or the Company Secretary and Compliance Officer for any pre issue or post issue related matter. All grievances relating the ASBA process or the optional mechanism i.e. R-WAP process may be addressed the Registrar, with a copy to the SCSBs (in case of ASBA process), giving folio details such as name, address of the Applicant contact numbers), e-mail address of the sole/first holder, folio number or demat account number, number of Rights Equity Shares applied for amount blocked (in case of ASBA process) or amount debited (in case of the R-WAP process) ASBA Account number, and the Designated Branch of the SCSBs where the Application Form or the plain paper applications as the case may be, was submitted by the Investors along with a photocopy of the acknowledgement slip (in case of ASBA process) and copy of the e-acknowledgement (in case of the R-WAP process)

THE LEVEL OF SUBSCRPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF

The Rights Entitlements and the Rights Equity Shares have not been, and will not be, registered under the United States Securities Act of 1933, as amended) the "US

Securities Act") or under any securities laws of any state or other jurisdiction of the United States and may not be offered, sold, resold, allotted, taken up, exercised,

renounced, pledged, transferred or delivered, directly or indirectly within the United States or to, or for the account or benefit of, U.S. Persons (as defined in Regulations

except for these purposes, U.S. Persons include persons who would otherwise have been excluded from such term solely by virtue of Rule 902(K)(1)(V)II)(B) or Rule

902(K)(2)(I)), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the US Securities Act and in compliance with any

applicable securities laws of any state or other jurisdiction of the United States. Accordingly, the Rights Entitlements and Rights Equity Shares were offered and sold (i) in

offshore transactions outside the United States to non-U.S. Persons in compliance with Regulation S to existing shareholders located in jurisdictions where such offer and

sale of the Rights Equity Shares is permitted under laws of such jurisdictions, and (ii) in the United States to U.S. Persons who are U.S. QIBs and are also Qualified Purchasers pursuant to applicable exemptions under the US Securities Act and the Investment Company Act. There will be no public offering in the United States. The Rights Equity

Shares and Rights Entitlements are not transferable except in accordance with the restrictions.

For ASM Technologies Limited

Vanishree Kulkarn

Company Secretary & Compliance Officer The Letter of Offer is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in: the Stock Exchange at www.bseindia.com; and the website of the Lead Manager www.saffronadvisor.com; and on the optional mechanism R-WAP accessible at https://rights.kfintech.com. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please see the section entitled "Risk Factors" beginning on page 22 of the Letter of Offer.

In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQ's) for members and e-voting manual for members at the download section of

www.evoting.nsdl.com or contact NSDL addressing email: evoting@nsdl.co.in, Contact Person Ms. Pallavi Mhatre at pallavid@nsdl.co.in. Any member entitled to attend and vote at the Extraordinary General Meeting (EGM) ma appoint a proxy to attend and vote instead of himself/herself. The proxy need not be a

ember of the Company. The instrument appointing proxies should however be deposite xceeding fifty and holding in the aggregate not more than ten percent of the total share proxy and such person shall not act as a proxy for any other person or shareholder

For Krishna Ventures Limited Divva Gaur

Place: Mumbai Date: 26/04/2022







Work Description

TPDDL/ENGG/ENQ/200001405/22-23

RC for Supply of 11 kV GO Switches

with Cantilever Operating Mechanism

**NOTICE INVITING TENDERS** TATA Power-DDL invites tenders as per following details: Last Date & Time of Bid Submission Estimated Availability Cost/EMD of Bid Date and time of (Rs.) Opening of bids TPDDL/ENGG/ENQ/200001402/22-23 29 Lacs/ 73,000 17.05.2022;1600 Hrs 27.04.202 17.05.2022:1700 Hrs Rate Contract for Supply Of Cable Ties

27.04.2022 17.05.2022;1600 Hrs

Contracts - 011-66112222

17.05.2022:1630 Hrs

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED

ORRIGENDUM / TENDER DATE EXTENTION Revised Due Date & Time of Bld Submission/ Date Tender Enquiry No. Work Description & time of opening of bids TPDDL/ENGG/ENQ/200001382/21-22 02.05.2022 at 1700 Hrs/ RC for SITC of 6 nos. of EV Switching 02.05.2022 at 1730 Hrs Sub Stations (Electrical part)

1.03 Crs/ 2,59,000

Complete tender and corrigendum document is available on our ite www.tatapower-ddl.com → Vendor Zone → Tender / Corrigendum Documents

> OB **OBEROI** REALTY

**OBEROI REALTY LIMITED** Regd. Office: Commerz, 3rd Floor, International Business Park, Oberoi Garden City, Off Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400063 CIN: L45200MH1998PLC114818; E-mail Id: cs@oberoirealty.com bsite: www.oberoirealty.com; Tel: (022) 6677 3333; Fax: (022) 6677 3334

### TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO **INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)**

Shareholders are hereby informed that pursuant to provisions of Sections 124 and 125 of the Companies Act, 2013, read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), the dividend declared for the financial year 2014-15 which shall remain unclaimed or unpaid for a period of seven years, and also the shares in respect of which the dividends are unclaimed/ unpaid for seven consecutive years (starting from the dividend for the financial year 2014-15) or more, will be transferred to the IEPF by September 5, 2022 as per the procedure set out in the Rules.

However, no such shares shall be transferred to the IEPF where to the knowledge of the Company there is specific order of Court/tribunal/statutory authority restraining any transfer of such shares or payment of dividend or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

In compliance with the Rules, the Company has informed about the share transfer as above individually to the shareholders/Investors whose share/s are liable to be transferred to IEPF ("Concerned Shareholders"). The shareholders/Investors may refer the prescribed details in this relation on Company's website www.oberoirealty.com under section 'Investor Corner- Notices/ Others'

Concerned Shareholders shall note that for the shares held in dematerialsed form, the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of their shares to IEPF.

Shareholders are requested to claim the dividend for the financial year 2014-15 and thereafter, before the same are transferred to the IEPF.

The Concerned Shareholders are requested to claim their dividends on or before August 6, 2022, failing which the Company shall transfer their shares and dividend for the financial year 2014-15 to the IEPF by September 5, 2022. Please note that no claim shall lie against the Company in respect

of the unclaimed dividends and the shares transferred to IEPF. The shareholders/Investors can claim the dividend and shares transferred to IEPF from the IEPF authorities by following the procedure prescribed in the Rules. For any queries on the above matter, shareholders are requested to

contact the Company's Registrar and Transfer Agents, Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel No.: (022) 49186270, e-mail : iepf.shares@linkintime.co.in or the Company's contact details mentioned herein.

For Oberoi Realty Limited Place: Mumbai Bhaskar Kshirsagar Date: April 26, 2022 **Company Secretary** 

### KRISHNA VENTURES LIMITED Regd. Off: Corporate Centre, 7<sup>™</sup> Floor, Opp. Hotel Vits Andheri Kurla Road,

Andheri East Mumbai Maharashtra-400059 CIN: L45400MH1981PLC025151 Phone: +91 22 2826 9568 | 69, 6189 8000 Email Id: corporate@krishnaventures.com We

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING Notice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ("EGM"), of the Members of Krishna Ventures Limited will be held on Friday, May 20, 2022 at 03:00p.m. at the regi

office of the Company situated at Corporate Centre, 7th Floor, Opp. Hotel Vits, Andher Kurla Road, Andheri East, Mumbai-400059 to transact the special business as contained in Notice of the EGM. The Notice of the EGM along with the Attendance Slip and Proxy Form has been sent to the

nembers at their registered addresses by post and electronically to those members who have registered their e-mail addresses with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA") Depository Participants ("DP's). Members who have requested through any specific mode have been served in the said notice. These documents are also available of Company's website www.krishnaventures.info and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of

the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and other applicable provisions of the Companies Act. 2013 and Regulation 44 of SERI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members facilities for remote e-voting. Members holdings shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e.e May 13, 2022 may cast their vote electronically on the businesses set forth in the Notice of the EGM through the electronic voting system on NSDL portal from a place other than the place of venue of the EGM remote e-voting). All the members are informed that:

. The Special Business set forth in the Notice of the EGM may be transacted through

remote e-voting. The remote e-voting shall commence on Tuesday, May 17, 2022 (09:00A.M.)

. The remote e-voting shall end on Thursday, May 19, 2022 (05:00 PM.)

. The cut-off date for determining the eligibility for remote e-voting is May 13, 2022 Any

person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of Notice and holding as on the cut-off date, may obtain a login ID and password by sending an email to evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting, then the existing user ID and password can be sed for casting the vote. Members eligible to vote may note that:

a) The remote e-voting module shall be disabled by NSDL after 05:00 P.M. on Thursday, May 19, 2022 and once the vote on a resolution is cast by the member, the membe

shall not be allowed to change it subsequently;
b) The facility for voting through polling paper shall be made available at venue of the

c) The members who have cast their votes by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM but shall not be entitled to cast their votes again; d) A person whose name is recorded in the register of members or in the register

beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of remote e-voting or voting at EGM through poli. The Company has appointed CS Anita Aswal, (Membership No: A37019 Certificate of Practice No:13883), Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize

the e-voting process and poll at EGM in a fair and transparent manner.

at the registered office of the Company not less than 48 (forty-eight) hours before the commencement of the EGM. A person can act as a proxy on behalf of members not capital of the Company carrying voting rights. A member holding more than ten percent of the total share capital of the Company carrying voting rights may appoint a single person as

**Company Secretary** 

# म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) : औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील विविध गृहप्रकल्पांतर्गत ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते आज 'गो–लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. सदिनकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत दिनांक १० जून, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृह येथे काढण्यात येणार आहे.

शिवगड या शासकीय निवासस्थानी आयोजित गो-लाईव्ह कार्यक्रमाला गृहनिर्माण औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती श्री. संजय केणेकर, म्हाडाचे मुख्य अभियंता श्री. धीरजकुमार पंदिरकर, म्हाडाचे वित्त नियंत्रक श्री. दिग्विजय चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा जायभाये- धुळे, औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. अण्णासाहेब शिंदे, संगणक कक्षाच्या प्रमुख श्रीमती सविता बोडके, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीमती वैशाली गडपाले आदी

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई

येथे मध्य रेल्वेच्या सभागृहात आयोजित

वाषिक पुरस्कार आणि विभाग/कार्यशाळा/

युनिट्स यांना २१ शिल्ड्स प्रदान केल्या.

त्यांनी विभाग, कार्यशाळा, रेल्वे

स्थानकांना आंतर-विभागीय कार्यक्षमता

संयुक्तपणे एकूण कार्यक्षमता शील्ड

मेकॅनिकल आणि स्वच्छतेचा समावेश

असलेल्या विभागीय कार्यक्षमतेसाठी

मुंबई विभाग ४ शिल्डचा अभिमानास्पद

मुंबई आणि नागपूर विभागाला

वाणिज्यिक, इलेक्ट्रिकल,

केडीएमसीच्या उंबर्डे कचरा

प्रकल्पाचे काम थांबले

पालिका प्रशासनाने बील थकवल्याने

ठेकेदाराने काम थांबवले

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका प्रशासनाने

उभारलेल्या उंबर्डे प्लांट मध्ये कचऱ्यावर प्रक्रिया

करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या

ठेकेदाराला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका

प्रशासनाकडून दरमहा खर्च दिला जातो मात्र डिसेंम्बर

पासून पालिका प्रशासनाकडून ठेकेदाराचे बिल देण्यात

आलेले नसल्याने ४ कोटी १५ लाख रुपयांचे बिल थकले

दिवसागणिक वाढत असताना बिल थकल्याने ठेकेदाराला

डिझेल क्रेडिट वर मिळत नसल्याचे ठेकेदाराचे म्हणणे

आहे. दरम्यान पालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी

करुनही पालिका प्रशासनाकडून केलेल्या कामाचे बिल

दिले जात नसल्याने ठेकेदाराने कामबंदचे हत्यार उपसले

करत कचऱ्याच्या गाड्यांना प्रवेश बंद केल्याने भरलेल्या

कचऱ्याच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मंगळवार सकाळपासून कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद

आहे.

प्लांट चालविण्यासाठी लागणाऱ्या डिझेलच्या किमती

कल्याण, दि. २६ (वार्ताहर): शहरातील ओल्या

शील्ड प्रदान केल्या.

उपस्थित होते. याप्रसंगी श्री. डिग्गीकर यांच्या हस्ते आवाहन औरंगाबाद मंडळातर्फे करण्यात आले आहे. भरणा करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा दिनांक २७ मे, २०२२ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक २ जून, २०२२



mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे. औरंगाबाद मंडळाच्या सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) ३३८ सदिनका आहेत. यामध्ये लातूर एमआयडीसी येथे ३१४ सदनिका, सिरसवाडी रोड, जालना येथे १८ सदनिका, औरंगाबाद येथील नक्षत्रवाडी येथे ६ सदिनकांचा सोडतीत समावेश आहे. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी भोकरदन (जि. जालना) येथे २७ भूखंड व २ सदिनका, अंबड (जि. जालना) येथे ६ सदिनका, सिरसवाडी रोड, जालना येथे ३८ सदिनकांचा समावेश

जाहीर सूचना

मयत. सरेश बाबु नेमाणे हे मृत्यू

प्वीं म्बई विद्यापीठ येथे लेंब

अटेन्डॅंट पदी कार्यरत होते

मयत. सुरेश बाबू नेमाणे यांचे १२/१०/२००२ रोजी निधन झाले

असून त्यांना खालील प्रमाणे

१. श्रीमती. स्मिता सुरेश नेमाणे

२. कु. रोहन सुरेश नेमाणे (मुलगा)

३. कुँ. साक्षी सुरेश नेमाणे (मुलगी

म्यत् सुरेश् बाब् नेमाणे यांची

श्रीमती. स्मितासुरेश नेमाणे

ओल्ड

कलेक्टर कार्यालयात अजे केलेला

आहे तरी याबददल कोणताही

आक्षेप (हरकत) असल्यास त्यांनी

खालील पत्यावर ०७ दिवसाच्या

पत्ता:-२१ २/४, श्रीकृष्ण नगर

रहिवाशी संघ, काँत्रक रोड,

वडाळा मार्केट मार्गे, वडाळा,

म्बई-४०००३१

ागाव निलेमोर, नालासोपार (प), तालूका वार्यहे जिल्हा रालाबर येबील मालासोपार (प), तालूका वार्यहे जिल्हा बारक सर्व्हें क्र. १९६ व मोजमापित क्षेत्रफळ ३६.८५ ची. तीटर (बिल्ट अप क्षेत्रफळ) वरील बांघकामित (बाल्का क्षेत्रफळ समाविष्ट) व विक्रीचे कहार अंतर्गत नाँदणीकरण

वसई४-५८६६-२०१४ अंतर्गत व विक्रीचे करार दि

ь. वसक्ष्ठ=भटब६=२९१ड अतगत व विक्राच करार । ५.१९.२०१४ अनुसार सदर फर्लेंट मे. ए. व्ही. कॉर्पीरेश च्याकडून खरेदी केला आहे. ज्याअर्थी सदर फर्लेंट ह–मालक माझे आजोबा श्री. रामराज रामचंदर शुक्ल

सह-नालक गाझ आजाबा आ. रामराज रामचार शुक्ल है दि. २४.०४.२०२ ठोकी मचत झाले त्यांच्या सां त्यांची तीन कायदेशीर चारस श्रीय. सरजू देवी रामराज शुक्ला, श्री. विधा शंकर शुक्ला च श्री. प्रेम रामराज शुक्ला हे सर्व अधिकार, हितसंबंध व इक्त यांच अधिकार असून च प्रतिज्ञापत्र तसेच एनओसी श्री. गुक्ला स्पेश विधाशंकर यांनी एनओसी दिली आहे, त्याहुळे मी भारती

भिहस्तांकन कायदा अनुसार कायदेशीर वारस असून मी सद

तार्ख्य मी याद्वारे सदर फ्लॉट संबंधात कोणाही व्यक्तीस कोणतेह वे वा आक्षेप असल्यास तसेच काही दावे असल्यास त्यान

दान वा आवार असरायास तसन काहा दान असरायास रायाना याद्वारे स्वर, प्रसिद्धीच्या तारविष्यत्त्व ७ विवसाच्या आत माझे ककील यांच्या कार्यालयामध्ये वरील निर्देशित परयावर वकील कार्यालय येथे सुचित करणे आवश्यक आहे. श्री. शुक्ला परेश विद्याशंक्य, काउन्टरसाईन श्री. अवनीश्य कुमार तिवारी

दुकान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा (पू), तालूका जसई, जिल्हा पालघर.

जाहीर नोटीस

नोटीसद्वारे कळविण्यात येत आहे कि सदनिका नं

102, पहिला मजला, देव प्रयाद, क्षेत्र 418 चौ फी

कारपेट जे गाव मौजे तुळीज, नालासोपारा पूर्व, ता वस

असे आहे व सदर सदनिका चे मालक श्रीनाथ सिंह आहे

ज्याअर्थी श्रीनाथ सिंह यांनी सदर मिळकत मे. नथवा

कराराने विकत घेतले आहे ..

न्स्ट्रकशन यांचाकडून दिनांक. 15/7/1990 रोजी

ज्याअर्थी दिनांक 24/04/2022 रोजी श्रीनाथ सिंह

स्टेशनतून घरी जात असतांना त्यांचा व नथवाण

न्स्ट्रकशन यांचाकडून दिनांक. 15/7/1990 रोजी

करार पावनी कठेनरी हरवले आहे व ज्याचे लॉस

रिपोर्ट क्र 8416-2022, दि. 26/04/2022 प्रमा

आचोळे पोलिस स्टेशन येथे नोंदणी करण्यात आ

तरी सदर नोटीसद्वारे असे कळविण्यात येत आहे वि

जर कोणासही कुठल्याही प्रकाराचे हक्क, हिस्स जर काजासहा कुंठरबाहा प्रकाराच हक्क, हिस्स हितसंबंध सदर सदनिका करारनामा, पावर्त कागदपत्रक असेल तरी हि नोटीस प्रसिध्द झाल्यानंत

14 दिवसाच्या आत योग्यत्या कागदपत्रासह खाली

ग्त्यावर कळवावा, नाही तर कठल्याही हक्क, हिस्स

हेतसबंध नाही असे समजून पुढे योग्यता काम करण्या

। व्यवहार करण्यात येईल कृपया यांची नोंद घ्यावी व

दिनांक: २७/०४/२०२२ वकील उच्च न्यायाल

ऑफीस पत्ता. रूम नं 4, तिवारी नगर, तुळींज रोड

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. शमशेर

एम. खान हे फ्लॅट क्र. जी-५, तळ मजला,

स्वाती को-ऑप. हा. सो. लि. मधील

(पूर्व), जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालव

विभिन्न क्र. ४१ ते ४५ घारक वरील सदर फ्लॉट

जागेच्या संबंधात जारी केलेले करार गहाळ/

हरवले आहेत. सदर संबंधात पोलीस तक्रा

दि. २६.०४.२०२२ रोजी गहाळ तकार क्र

८४०७/२०२२ अंतर्गत नवघर पोलीस स्टेशन

सर्व व्यक्ती, सरकारी प्राधिकरण, बैंक, वित्तीय

संस्था आदींनी याद्वारे माझे अशील वा मला वा

त्यांचे काउन्सेल यांच्या संबंधात कोणतेही दार्व

असल्यास सदर वरील शेअर प्रमाणपत्र गहाळ

झाल्याच्या संबंधात योग्य पुरावे यांच्यासह त्यांनी

सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आर

कळविणे आवश्यक आहे व अन्यथा कोणतेर्ह

आर. जे. मिश्रा

वकील उच्च न्यायालय

दावे वा आक्षेप नसल्याचे गृहित धरले जाईल.

दि. २७.०४.२०२२ नोटरी, भारत सरकार

हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे.

कार्यालय : १०९, भाईदया नगर बी बिर्ल्डींग, गोपी महत

येथे दाखल केली आहे.

हेत. सोसायटीने शेअर प्रमाणपत्र क्र. ०९

नगर, केबीन क्रॉस रोड, भाईंद

एम एम तिवारी

भविष्यात कुठ ल्याही हरकत घेतले जाणार नाही

नालासोपारा पूर्व ता वसई जि पालघर.

(वकील उच्च न्यायालय)

लॅटचा १००% मालक आहे.

सदर

मुंबई

कस्टम

निवृत्तीवेतन

यांनी

वारसंदार आहेत.

(पत्नी)

विदयापीठात

देण्याबाबत

आत संपर्क साधावा.

आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) सोडतीत भोकरदन (जि. जालना) येथे ९ भूखंड, हिंगोली येथे १६ सदनिका, टोकवाडी (ता. मंठा, जि. जालना) येथे ५३ भूखंड, औरंगाबाद येथील गृहनिर्माण भवनाजवळ ४ सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे २ सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे १९ भूखंड सोडतीत उपलब्ध आहेत. सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी भोकरदन (जि. जालना) येथे ९ भूखंड, कन्नड (जि. औरंगाबाद) येथे ६ सदनिका, हिंगोली येथे ३५ सदनिका, परभणीतील गंगाखेड रोड येथे २५ सदिनका व ३४ भूखंड, उस्मानाबाद एमआयडीसी एरिया येथे ५ सदनिका, चिखलठाणा (औरंगाबाद) येथे ३९० सदनिका, सेलू (जि. परभणी) येथे २ भूखंड, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे १ गाळा, नवीन कौठा (जि. नांदेड) येथे १ सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे ५९ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उच्च उत्पन्न गटासाठी

भोकरदन (जि. जालना) येथे ७ भूखंड, टोकवाडी (ता मंठा, जि. जालना) येथे १ भूखंड, बन्सीलाल नगर येथे १ सदिनका उपलब्ध आहेत. तसेच सर्व उत्पन्न गट या गटांतर्गत उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली असून या गटासाठी पैठण (जि. औरंगाबाद) येथे २१ सदिनका देवळाई (जि. औरंगाबाद) येथे ३९ सदनिका उपलब्ध आहेत. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी काळे इस्टेट, इटखेडा, ता. जि. औरंगाबाद येथे ३१ सदिनका तर देवळाई येथे २३ सदिनका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. औरंगाबाद मंडळाच्या या सोडतीतील इच्छुक अर्जदारांचे अर्ज सादर करतेवेळी दि ०१/०४/२०२१ ते दि. ३१/०३/२०२२ या १२ महिन्यांच्या कालावधोतील सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. त्यानुसार उपरोक्त कालावधीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५ हजार रुपये पर्यंत असावे.

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. रतनलाल जानकीलाल पुजारी व श्रीम. निशा रतनलाल पुजारी हे नवघर क्रॉस रोड क.३ (उतर) एस. व्ही रोड, भाईंदर (पूर्व) जिल्हा ठाणे ४०११०७ येथील फ्लॅट क. ३०१ , ए विंग, तिसुरा मजला, सरस्वती कृपा को- ऑप. हा. येथील मालमतेचे संयुक्त मालक पहिले मूळ करार में सरस्वती कन्स्ट्रक्शन बिल्डर व श्री. तभजी धुधाभाई मेवाडा (खरेदीदार) यांच्या दरम्यान अम्लात आणलेले विकीचे करार दि. २८ ऑक्टोबर १९९४ हरवले/ गहाळ झाले आहेत. पोलीस एन. सी तकार दि. २७.०५.२०२२ रोजी गहाळ अहवाल क्र. ८२९७-२०२२अंतर्गत नवघर पोलीस स्टेश भाईंदर पर्व येथे दाखल केली आहे

यादवारे माझे अशील व त्यांचे कौंसल यांन वरील सदर गहाळ करार यांच्या संबंधाः अर्जदार मालमतेमध्ये विक्री, गहाण, भेट धारणाधिकार वारसा आदींमध्ये कोणतेही दावे आक्षेप असल्यास योग्य पुराव्यांसह सद सुचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आ सूँचित करावे अन्यथा कोणतेही दावे वा आक्षेप गृहीत धरले जाणार नाहीत.

दि. २७.०४.२०२२ **कार्यालय:** १०९,भाइंदया नगर,बा बिल्डिंग,गोपी महाल हॉटेल जवळ, नवघर रोड भाईदर (प्), जि. ठाणे.

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की. विना डायनेस्टी विंग आर एस टी व

को . ऑ . हो . सोसायटी लि . या संस्थेचे सभासद श्री

जगदीश वेंकटरामन मुदलीयार, श्री जगदीश वेंकटचल्ल

मुदलीयार आणि श्रीमती सुभद्रा जगदीश मुदलीयार असुन

सदर संस्थेच्या इमारतीत सदनिका नं • 304, तिसरा मजला, पं

विंग, विना डायनेस्टी विंग आर एस टी यु को . ऑ . हैं।

क्षोसायटी लि., एव्हरशाईन सिटी, गाव आचोळे, वसई रोड पु

मुदलीयार यांचे दिनांक 26/08/2014 रोजी निधन झाले असु-

त्यांच्या पच्छात ।) सुभद्रा जगदीश मुदालीयार ह्यपलीह,

साईरामन जगदीश मुदलीयार ह्यमुलगाह, 3) शशीकला

गर्दीश वेंकटरामन मुदलीयार ह्यमुलगाह . सदर संस्थेकः

मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासार्ठ

यांच्याकडून हक्क, मागण्या, हरकती मागवण्यात येत

ला 109, पहीला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, बसंत ागरी, बसई पुर्व, जि - पालघर ४०।२०८ हया पत्त्याबर लेखी

पुराव्यासह कळवाचे अन्यथा तसा कोणचाही कोणत्यार्ह

कारचा हक्क हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्या ने सोडन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सभासदांच

ांस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध माझ्य

अर्ज केला आहे .

प्रमाणे नमुद्र केलेली मालमता जी श्री राहल पांडे आणि श्रीमती रजनी राहले पांडे यांच्या नावे त्यांच्या एका ग्राहकाने विनंती केल्यानुसार कर्ज सुविधेसाठी प्रतिभूती म्हणून

जाहीर सूचना

असेल तर त्यांना असे कळविण्यात येते की त्यांनी बँकेशी आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदपत्रांसह १० दिवसांत संपर्क साधावा. जर वरील प्रमाणे विहित केलेल्या १० दिवसांच्या कालावधीत प्रतिसाद न मिळाल्यास असे

आणि बँक तारण संदर्भात पढील ती कार्यवाही पर्ण करील. मालमतेचा तपशील : सदनिका क्रमांक २९०२, क्षेत्र सुमारे १२७. १ चौरस मीटर्स म्हणजेच

मारे १३६७ चौरम फट चटर्ड क्षेत्र रेरा भनमार ३९ वा मजला एक कार पार्किंग कॉन्फिगरेशन - एकल ) आणि एक कर पार्किंग (कॉन्फिगरेशन - टॅनडेम ), टॉवर ए, इमारत नामे इस्क्वायर, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६३ जी भुखंड सीटीएस क्रमांक ९५/४/बी /१, ९५ ४/ बी /२, ९५/ ४/ बी /३, ९५/ ४/ बी /४, मौजे दिंडोशी आणि सीटीएस क्रमांक ७९०/ ए/ ए /१ मौजे पहाडी गोरेगाव (पूर्व) नॉदणी जिल्हा आणि उपजिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या मालमतेचा पूर्ण तो भाग ज्याच्या चतुःसीमा पुढीलप्रमाण पूर्व दिशेला किंवा त्या बाजूने - १८. ३० मीटर रुद डीपी रस्ता, पश्चिम - १८. ३० मीटर रुद डीपी रस्ता आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, उत्तर - चिंचवली गावाची हद्द, सीटीएस क्रमांक १००बी /४ मौजे दिंडोशी आणि १८. ३० मीटर्स रुंद डीपी रास्ता, दक्षिण - मोहन गोखले रस्ता

शाखेचा तपशील : बॅंक ऑफ बडोदा, मीरा रोड (पूर्व ) शाखा संपर्क व्यक्ती : श्री शितांश कुमार, मुख्य व्यवस्थापुक - ८८७९७०५४७

विकलांचा तपशील प्रसाद दास 20000000

## बैंक ऑफ़ बड़ोदा

Bank of Baroda देड सेंटर, सँक्टर क्रमांक १९, प्लॉट क्रमांक १ तुर्श, वाशी, नवी मुंबई ४०० ७०५ दूरध्वर्न कमांक २७६६ ५१०५ / २७६५ ९७११

(स्थावर मालमतांकरिता) [पहा नियम ८(१)] ज्याप्रमाणे, निम्नस्वाक्षरीकार जे बँक ऑफ बडोदा यांचे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट २००२ (9४ ऑफ २००२) अनुसार प्राधिकृत अधिकारी असून सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट ) नियम २००२ चे कलम १३ (१२) तसेच त्यासह वाचा नियम ३ अनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांना अनुसरून मागणी सूचना दिनांकीत ०१-०२-२०२२ निर्गमित करून कर्जदार मेसर्स हिंदुस्थान ओब्हुरसीज प्रोप्रायटर श्री प्रतीक रोशनलाल गुप्ता यांना सदरील सूचनेत नमूद केल्यानुसार रक्कम रुपये १,१९,२३,०५४. १० /- ( <mark>रुपये एक कोटी एकोणीस लाख तेवीस हजार</mark> <del>चौपन्न पैसे दहा मात्र</del> ) अधिक त्यावरील व्याज एनपीए झाल्यापासून, सदरील सूचना प्राप्त

झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात भरणा करण्याची सूचना केली होती. सदरील सूचनेत नमूद केलेल्या रकमेचा भरणा करण्यात कर्जदार यांनी कसूर केली असून कर्जदार आण् आमे जनतेस यादवारे सूचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकार यांनी खालील प्रमाणे नमद मालमतांचा प्रत्यक्ष ताबा सदरील कायदयाचे कलम १३ (४) तसेच

कर्जदार विशेषतः आणि आम जनतेला यादवारे कळविण्यात येते की सदरील मालमतेच्य

अपतार कर्जदार यांचे लक्ष्य कायद्याच्या कलम १३ आणि उपकलम (८) कडे वेधून घेण्यात येत आहे जे सदरील प्रतिभूत मालमता रिडीम करण्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्य

अचल मालमतेचा तपशील गाळा क्रमांक एन - ९५८ एपीएमसी फुट मार्केट, प्लॉट क्रमांक 3 आणि ७, सेक्टर १९, वाशी नोड, नवी मुंबई नोंदणी उप जिल्हा ठाणे आणि जिल्हा ठाणे, राज्य महाराष्ट्र, पिन ४०० ७०३

कैलास ह. पाटील

JOHNY TIMOTHY PERIS, (2) CYNTHIA TIMOTHY PERIS and (5) ELIZA TIMOTHY PERIS, negotiating with Purchaser/s to sell of Flat No. 601, 6th Floor, Q - Wing ownership rights, title and interest in respect of 10 [Ten] fully paid up Share: Rs. 500/- having Distinctive Nos. 1871 in Share Certificate No. 1188, Dated 22<sup>nd</sup> day of September, 2019 situated at Shell Colony, Sahakar Nagai - 1, Chembur, Mumbai – 400 071, FLAT"], together with the benefits of all amounts and deposits lying to the credit of the Vendors/Transferors in the books and records of the said society including Deposits of Sinking Fund, etc. in respect of said both Shares & said

Any persons having any right, title estate or interest by way of Agreement Inheritance Shares, Sale, Mortgage Transfer, Lease, Tenancy, Lien, Charge rust, Maintenance, Easement, Gift, Licence, Bequest, Partition, Exchange Possession or otherwise howsoeve nto or upon the Flat or all Five Shares of the Society, should notify the same i writing together with all origina documents to the ADV. PATHIK A PAREKH - ADVOCATE HIGHCOURT at abovementioned address within 14 days from the date of publication hereof failing which the transaction shall be completed without reference to any such right, title, objection, clain if any shall be deemed to have bee waived and/or abandoned and the proposed negotiation will be finalized and the sale shall be completed without reference to any such claim.

yours faithfully Place: Mumbai

Date: 27/04/2022 PATHIK A. PAREKH

Tilak Road, Balaji Mandir Marg Ghatkopar (East), Mumbai - 400 077

सम्जण्यात येईल की सदरील मालमता सर्व त्या भारांपासून आणि दाव्यांपासून मुक्त आहे

मुख्य व्यवस्थापक - ८८७२७०७३० १ ला मजला, लॉर्ड्स प्लाझा, रसाझ मल्टिप्लेक्स, मीरा रोड (पूर्व) ठाणे - ४०१ १०७ दुरध्वनी क्रमाके : ०२२- २८१२११५७, फॅक्स : ०२२- २८१२ ११५४ मेल : miraro@bankofbaroda.com



दिनांक २२ एप्रिल २०२२ रोजी घेतला आहे.

कजदार विश्वतः आणि अमि जनतिलो याद्वार कळावण्यात यत को सदराल मालमत्वार मंदर्भात कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार करू नये आणि कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार झात्यास तो बँक ऑफ बडोदा यांच्या रक्कम रुपये १,१९,२३,०५४, १० /- (रुपये एक कोटी एकोणीस लाख तेवीस हजार चौपन्न पैसे दहा मात्र) अधिक त्यावरील व्याज एनपीए झात्यापासून अधिक त्यावरील त्यापुढील व्याज एनपीए झाल्यापासून इतक्या भारास पात्र

प्राधिकृत अधिकारी

स्थळ : तुर्भे, नवी मुंबई

SHARES"1 of "SHELL TOWERS CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Floor, Q - Wing, "SHELL TOWERS CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

ADVOCATE, HIGH COURT – BOMBAY 12, Savita Co-op. Hsg. Soc. Ltd., Opp

## दिनांक. २७/०४/२०२२ वकील उच्च न्यायालय

येईल याची नोंद घ्यावी .

PUBLIC NOTICE is hereby given that legal heirs of late MRS, RITA PERIS, (1) NORBERT PINTO, (3) LAVINA ALEXANDER D'SOUZA, (4) MICHAEL free from all encumbrances, al of Rs. 50/- each amounting to a sum of to 1880 [both inclusive] as mentioned Thereinafter referred to as "SAID together with right to hold, use and occupy and possess the Flat No. 601, 6 admeasuring 945 Sq. Fts. Carpet Area [hereinafter referred to as "SAID

Contact info: +91 9869071712.

# नोंदणीकृत कार्यालय : कॉर्पोरेट सेंटर, ७ वा मजला, हॉटेल विट्स अंधेरी कुर्ला

रोडच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०० ०५९. सीआयएन : L45400MH1981PLC025151 दूर. क्र. +९१ २२ २८२६ ९५६८६९, ६१८९८०० ईमेल आयडी : corporate@krishnaventures.com

कृष्णा वेंचर्स लिमिटेड

वेबसाइट : www.krishnaventures.info अति-विशेष सामान्य सभेची सूचना पूजना याद्वारे देण्यात येत आहे की, कृष्णा वेंचर्स लिमिटेड यांच्या सभासतांची अति-विशेष सामान्य सभा (ईंजीएम) शुक्रवार, दि. २० मे, २०२२ रोजी दु. ३.०० वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय पत्ता कॉर्पोरेट सेंटर, ७ वा मजला, हॉटेल विदस अंधेरी कुला रोडच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०० ०५९ येथे

ईजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या विशेष व्यवसायांवर व्यवहार करण्याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथे आयोजित केली आहे. कंपनीची ईंबीएमची सूचना व अटेडन्स पावती व प्रॉक्सी फॉर्म कंपनी/ रिवस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट (आरटीए)/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीज) यांच्यासह त्यांच्या ई-मेल आयडीवर नोंदणीकृत सभासदांना ईलेक्ट्रॉनिकली व पोस्ट मार्फत नोंदणीकृत सभासदांना पाठविली आहे. सभासदांनी कृपया सदर सूचनेमध्ये कोणतेही विशेष मोड पाहावे. सदर दस्तावेज कंपनीची वेजसाइट www

krishnaventures.info वर व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड बीएसई www bseindia.com व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting. सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत व कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन), २०१४ च्या नियम २० अंतर्गत सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत कंपनीने त्यांच्या सभासदांना ईजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून ईलेक्टॉनिव मतदान प्रणाली चा वापर करून मतदान पार पाडण्याची सुविधा प्रदान केली आहे. दि. १३ मे, २०२२

रोजी निर्धारित तारीख अनसार प्रत्यक्ष फॉर्म वा डिमटेरियलाईन्ड स्वरूपात शेअर्स धारक हे ईजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडवर ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत (परोक्ष ई-मतदान) प्रदान करून एनएसडीएल सर्व्हिस नियुक्त केली आहे. सर्व सभासदांना सचित करण्यात येते की : १. परोक्ष ई-मतदान मार्फत ईजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या विशेष व्यवसायांवर व्यवहार करण्यात

२. परोक्ष ई-मतदान सुविधेची सुरुवात मंगळवार, दि. १७ मे, २०२२ (स. ९.०० वा.) होत आहे

३. परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीख मंगळवार, दि. १९ मे, २०२२ रोजी (सायं. ५.०० वा.) आहे. ४. परोक्ष ई-मतदानाकरिता पात्रता अर्हतेकरिता निर्धारित तारीखा दि. १३ मे, २०२२ आहे. कोणाही

व्यक्तीने जर निर्धारित तारीखा अनुसार धारक असेल व सूचनेची पाठवणी पश्चात कंपनीच्या सभासद व कंपनीचे शेअर्स ताब्यात घेत असेल तर त्यांनी ईमेल evoting@nsdl.co.in वरून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करून घ्यावा. त्यामुळे जर कोणाही व्यक्तीने आधीच परोक्ष ई-मतदानाकरिता सीडीएसएलसह नोंदणीकरण केले असेल तर मतदान पार पाडण्याकरिता विद्यमान यजर आयडी व पासवर्ड वापरता येईल. . मतदानाकरिता पात्र सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की :

ए. परोक्ष ई-मतदान गुरुवार, दि. १९ मे, २०२२ रोजी सायं. ५.०० नंतर एनएसडीएल मार्फत बंद

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : २६.०४.२०२२

करण्यात येईल व एकदा मतदान मोड्युल अकार्यरत करण्यात येईल व परोक्ष ई-मतदान सदर तारीख व वेळेपश्चात स्विकृत केला जाणार नाही. **बी.** पोलिंग पेपर मार्फत मतदानाकरिता सुविधा ईजीएम वर उपलब्ध आहे.

सी. सभासद ज्यांनी ईजीएमवर पर्वी परोक्ष ई-मतदान द्वारे त्यांचे मतदान पार पाडले आहे ते सद्धा त्यांचे

मतदान पुन्हा ईजीएममध्ये उपस्थित राहून पार पाडू शकतात. डी. ज्या व्यक्तीचे कंपनीच्या सभासदांनी निर्धारित तारखोच्या अनुसार त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली वा

प्रत्यक्षरित्या ईजीएम सूचनेमध्ये नमूद सूचनेच्या अनुसार परोक्ष ई-मतदानाच्या द्वारे लॉगीन-आयडी व पासवर्ड पाठवून ई-मेल वर संपर्क साधावा. कंपनीने सीएस अनिता आस्वाल (सभासदत्व क्र. ए३७०१९ सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टीस क्र. १३८८३) प्रॅक्टीसिंग कंपनी सचिव यांना कंपनी सचिव म्हणून ईजीएममध्ये स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार

पडण्याकरिता व ई-मतदान प्रक्रियेकरिता परीनिरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. ७. कोणत्याही चौंकशीकरिता सभासदांनी ई-मतदान मॅन्युअल व Frequently Asked Question (FAQ's) कृपया पाहावे वर www.evoting.nsdl.com वर डाउनलोड सेक्शनवर सभासदांकरिता एनएसडीएल ईमेल

evoting@nsdl.co.in वर संपर्क साधावा वा कु. पल्लवी म्हात्रे यांना pallavid@nsdl. co.in वर संपर्क साधावा. कोणतेही सभासद जे अतिविशेष सामान्य सभा (ईजीएम) मध्ये मतदान करण्यास उपस्थित राहू इच्छितात त्यांनी कंपनीचे सभासद यांना मतदानाकरिता उपस्थित राहावे. प्रॉक्सी कंपनीच्या सभासदांकरिता आवश्यक नसेल. ईजीएमच्या अहवालावर ४८ तासांच आत मतदानाचा निर्णय घेण्यात येईल व इन्स्ट्रमेंत

अपॉइॅंटिंग प्रॉक्सीज नोंदणीकृत कार्यालय येथे जमा करावी. मतदान हक्क पार पाडण्याकरिता कंपनीचे एँकूण भाग भांडवलाच्या दहा टक्के पेक्षा कमी नसावे व प्रॉक्सी सभासदांच्या वतीने विस्तारित करण्यात येईल एखादा सभासद चर दहा टक्के शेअर्स धारक असेल तर कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या प्रॉक्सी म्हणून सिंगल व्यक्तीस नियक्त करण्याचा अधिकार आहे व सदर व्यक्ती कोणाही व्यक्ती वा भागधारक यांचकरिता प्रॉक्सी म्हणून कार्य करू शकत नाही.

दिव्या गौर

### जोपर्यंत थकलेले बिल मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करणार नसल्याची भूमिका ठेकेदाराने घेतल्याने शहरात कचऱ्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या येथील



प्रधान मुख्य आयकर आयुक्त पदाचा कार्यभार

प्रधान मुख्य आयकर आयुक्त, मुंबई म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, गीता रविचंद्रन यांच्याकडे तामिळनाडू आणि पुद्दचेरी विभागांच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्तपदाचा कार्यभार होता. त्यांनी चेन्नई, मुंबई, नागपूर आणि बंगळुरूसह देशाच्या विविध भागात सेवा बजावली आहे. त्यांच्या ३४ वर्षांच्या उत्कृष्ट कारिकर्दीत त्यांनी मूल्यांकन, मूल्यांकन, न्यायाधिकरण प्रतिनिधी, टी. डी. एस. अन्वेषण विभाग आणि आंतरराष्ट्रीय कर आकारणी अशा सांभाळल्या आहेत. त्या चेन्नई येथील विद्यार्थिनी आहेत. त्यांना लेखन आणि

(भारतीय महसूल सेवा) अधिकारी मोठे क्षेत्र आहे. आर्थिक वर्ष २०२१-गीता रविचंद्रन यांनी प्रधान मुख्य आयकर आयुक्त, मुंबई या पदाचा संकलन ४,४२,७७४ कोटी रुपये होते,

२२ साठी मुंबईमध्ये एकूण प्रत्यक्ष कर

मध्य रेल्वेत ६७व्या महाव्यवस्थापक

गीता रविचंद्रन यांनी स्वीकारला मुंबईच्या

वार्षिक रेल्वे सप्ताह पुरस्कार सोहळा संपन्न सोलापर विभागाने सेफ्टी, मेडिकल

संबंधित शाखा अधिकाऱ्यांसह शिल्ड संयुक्तपणे उत्कृष्ट निर्माण युनिट शिल्ड मुंबई विभागातील मुलुंड स्थानकाला स्वच्छतेसाठी सी, डी व ई कार्यक्रमात २०२१-२२ या वर्षात उत्कृष्ट शिल्ड, पुणे विभागाने वक्तशीरपणा शिल्ड, श्रेणीतील सर्वोत्कृष्ट स्थानकासाठी आणि अनुकरणीय काम केल्याबद्दल नागपुर विभागाने अकाउंट्स आणि शिल्ड आणि भुसावळ विभागातील



मुंबई विभागाने सोलापूर विभागासह संयुक्तपणे अभियांत्रिकी, भुसावळ विभागासह संयुक्तपणे सिग्नल आणि दूरसंचार, पुणे विभागासह संयुक्तपणे कार्मिक शिल्ड आणि नागपूर विभागासह संयुक्तपणे संरक्षा शील्ड जिंकली. श्री संयुक्तपणे वर्क्स एफिशिएन्सी शिल्ड तर शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, अहमदनगर आणि पुणे युनिट्सनी मुंबई विभाग यांनी संबंधित विभागाच्या

ट्रॅक मशीन शील्ड जिंकली. माटुंगा वर्कशॉप, मुंबई यांनी कार्यशाळा कार्यक्षमता शील्ड जिंकली. पणे आणि शिल्ड, भुसावळ आणि नागपूर विभागांनी (A१, Aआणि B श्रेणीतील स्टेशन) सर्वोत्तम स्थानकाचा पुरस्कार पटकावला.

पुणे विभागातील उरुळी रेल्वे भुसावळ विभागांनी संयुक्तपणे स्टोअर्स स्थानकाला सर्वोत्कृष्ट राखीव उद्यानाचा तर द्वितीय क्रमांकाच्या उत्कृष्ट उद्यानाचा पुरस्कार नागपूर विभागातील मुलताई

## स्थानकाला देण्यात आला. कल्याणात एटीएम चोरीचा डाव कोळसेवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला

एटीएम फोड्न चोरीच्या प्रयत्नात असणारा नेपाळी चोरटा गजाआड

कल्याण, दि. २६ (वार्ताहर): कल्याण पूर्वेत एटीएम मशीन तोडून मशीन मधील पैसे चोरण्याचा प्रयत्न आहे. एटीएम मशीन तोडून पैसे चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्याला को ळशेवाडी अटक केली आहे

तिसगाव परिसरात काल मध्यरात्री च्या सुमारास एक्सिस बँकेच्या एटीम मध्ये इसम हालचाली करत असल्याची कोळसेवाडी पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे

घेत एटीएम फोडून पैसे हरकबहादूर बुढ्ढा असा या चोरट्याचे नाव असून हा

नेपाळ येथे राहणार आहे.

काही दिवसांपूर्वी तो कल्याण

त्याने एटीएम मशीन तोडली होती कोळसेवाडी

याप्रकरणी पुढील तपास

पोलिसांनी त्याला रंगेहाथ सुरू असल्याचे कोळसेवाडी

पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी सांगितले.